

वन विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी  
शाखेचे सार्वजनिक बांधकाम  
विभागाकडून समावेशन काढून घेऊन  
आस्थापना पूर्वीप्रमाणेच वन  
विभागाकडे ठेवण्याबाबत

महाराष्ट्र शासन  
महसूल व वन विभाग  
शासन निर्णय क्रमांक: एफएसटी-०५/१२/प्र.क्र.२२९/फ-४,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
तारीख: ४ मार्च, २०१३

वाचा

- १) शासन निर्णय क्रमांक: वित्त विभाग क्र. संकीर्ण-१०८९/प्र.क्र.८५/अर्थसंकल्प-१९,  
दिनांक.९.१.१९९०
- २) शासन शुध्दीपत्रक क्रमांक: वित्त विभाग क्र. संकीर्ण-१०८९/प्र.क्र.८५/अर्थसंकल्प-१९,  
दि.२६.१०.१९९०
- ३) शासन निर्णय क्रमांक: महसूल व वन विभाग क्र. एस-३०/१९१३/प्र.क्र.१२४/फ-४,  
दि.२४.१०.१९९४
- ४) शासन निर्णय : महसूल व वन विभाग क्र. एस-३०/१९१३/प्र.क्र.१२४/फ-४,  
दि.२४.१०.१९९४
- ५) सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्र.बीडीओ-२०१२/प्र.क्र.७४/  
इमा-१, दि. ६.८.२०१२
- ६) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन - दुय्यम संवर्ग), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे पत्र  
क्र. कक्ष-७/आस्था-१/प्र.क्र.१५१/(०६-०७)/भाग-३/२४९/१२-१३, दि. २१.११.२०१२

प्रस्तावना

शासनाच्या संदर्भाधीन दि. २२.३.२००५ च्या निर्णयान्वये वन विभागातील अभियांत्रिकी शाखा  
दि. १.४.१९९० पासून पूर्वलक्षी प्रभावाने सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये काही अटी व शर्तीच्या अधीन  
राहून विलीन करण्यात आली होती.

२. अभियांत्रिकी शाखेतील अधिकारी/कर्मचा-यांवरील प्रशासकीय नियंत्रण तसेच त्यांच्या  
नियुक्त्या, पदोन्नती, सेवाज्येष्ठता निश्चिती इ. सेवाविषयक बाबी संदर्भात अडचणी उद्भवत होत्या. या  
संदर्भात प्रधान सचिव (वने) यांचे अध्यक्षतेखाली व सचिव (बांधकामे), सार्वजनिक बांधकाम विभाग  
यांच्या उपस्थितीत दि. १०.५.२०१२ रोजी मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे समिती कक्षात

झालेल्या बैठकीत त्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर बैठकीमध्ये या सर्व बाबींवर सर्वांगाने विचार करून वन विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी शाखेचे, सार्वजनिक बांधकाम विभागात झालेले समावेशन काढून घेऊन त्यांची आस्थापना पूर्वीप्रमाणेच वन विभागाकडे ठेवण्याबाबत सहमती होऊन तसा निर्णय झाला. उपरोक्त सर्व बाबी विचारात घेऊन यासंदर्भात खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

## शासन निर्णय

शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. एस-३०/१९९३/प्र.क्र.१२४/फ-४, दि. २२.३.२००५ या शासन निर्णयाद्वारे रद्द करण्यात येत आहे. वन विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी शाखा पूर्वीप्रमाणेच वन विभागाकडे आस्थापनेसह कार्यरत राहिल. वन विभागातील अभियंते व तांत्रिक कर्मचारी यांची रिक्त असलेली पदे भरण्याची कार्यवाही वन विभागाकडून प्रचलित कार्यपध्दतीचा अवलंब करून करण्यात येईल. सार्वजनिक बांधकाम विभागातील त्या-त्या संवर्गातील अभियंत्यास असलेले तांत्रिक, प्रशासकीय, निविदा मंजूरीचे अधिकार वन विभागातील समकक्ष असलेल्या अभियंत्याच्या पदास लागू राहतील.

या संदर्भात काही न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित असल्यास त्यामध्ये होणा-या अंतिम आदेशास अधीन राहून सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे. हे आदेश सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून अमलात येतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०३१२१९३६४२७८१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

सदरचा शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( नं. मा. शिलवंत )

उप सचिव

प्रत,

१. प्रधान सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई

२. प्रधान सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
३. सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई
४. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर
५. सर्व मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य, नागपूर
६. वन अभियंता, महाराष्ट्र राज्य, नागपूर
७. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता /लेखा परीक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई.
८. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता /लेखा परीक्षा), महाराष्ट्र-२, नागपूर.
९. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई./ कोषागार अधिकारी,
१०. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने)
११. फ-४ कार्यासन, महसूल व वन विभाग (निवडनस्ती)